

Ref: STEX/SECT/2021

August 13, 2021

The Relationship Manager

BSE Limited P. J. Towers Dalal Street, Fort Mumbai 400001

BSE Scrip Code: 500480

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex

Bandra (East) Mumbai 400051

NSE Symbol: CUMMINSIND

Subject: Intimation regarding financial results for the quarter ended June 30, 2021 published in newspapers.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(1) and (3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"), the Company hereby informs that the un-audited quarterly financial results, in accordance with the Regulation 33, for the quarter ended on June 30, 2021, has been published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (both the newspaper having electronic editions) on Friday, August 13, 2021. The copies of said publications are enclosed for your reference.

We request you to please take this intimation on your records.

Thanking you, Yours truly,

For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer Encl: as above

(This letter is digitally signed)

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5<sup>th</sup> Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com

CIN: L29112PN1962PLC012276

### FRESHTROP FRUITS LTD

Registered Office: A-603, Shapath IV, Opp. Karnavati Club, S.G. Road, Ahmedabad-380015 CIN: L15400GJ1992PLC018365 | Website: www.freshtrop.com | Email: secretarial@freshtrop.com

#### NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provision of Section 124 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rule 2016 (the Rule, as amended), the Equity Shares of the Company in respect of which dividend declared during financial year 2013-14, which has reminded unclaimed or unpaid for a period for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF authority.

In view of the outback of COVID-19 pandemic in India, the Company is unable to send individual notices to the concerned shareholders at their registered address whose share are liable to be transferred to IEPF authority advising them to claim their unclaimed dividend latest by 27tl October, 2021, to avoid transfer of their shares to the demat Account of the IEPF Authority. The Company will able to serve the notice in physica mode only once the normalcy resumes. The list of shareholders whose shares are liable to be transferred to demat account of the IEPF Authority is uploaded on the website of the Company www.freshtrop.com

The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.freshtrop.com.

he concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares are listed to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF authority, the original share certificate(s which are registered in their name will stand automatically cancelled an be deemed non-negotiable. In case of shares held in demat form, to the extent of shares liable to be transferred, shall be debited from the shares iable to be transferred, shall be debited from the shareholders account.

n case the concerned shareholders do not claim their unclaimed divided by 27th October, 2021, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred.

The shareholders may note that upon transfer of the share to IEPF authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF authority by making a separate application to the IEPF authority in FORM IEPF-5 as prescribed under the rule and the same is made available at IEPF websites i.e

For any gueries in respect of the above matter, shareholders may contact M/s. Bigshares Services Private Limited the Registrar and transfer agents of the Company at 1st floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (E), Mumbai – 400059 Phone 022-62638200, e-mail id: investor@bigshareonline.com.

By order of the Board FOR, FRESHTROP FRUITS LIMITED

Date: 10-08-2021 Place: Ahmedabad Chairman & Managing Director DIN No.: 00124470



### RAIL VIKAS NIGAM LIMITED

(A Govt. of India Enterprise)

Registered office: 1st Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, R. K. Puram, New Delhi, South Delhi -110066 E-mail: investors@rvnl.org Website: www.rvnl.org; CIN: L74999DL2003G01118633

#### Extract of Standalone/Consolidated Financial Results for The Quarter Ended June 30, 2021

(Rs. in Crores except EPS)

ı				Stand	lalone			Conso	lidated	
s	SI.			Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended
r	No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
h			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
of	1.	Revenue from Operations	3869.10	5577.88	2910.83	15403.65	3869.10	5577.92	2910.83	15403.76
	2.	Other Income	62.64	72.34	55.95	326.75	62.70	67.36	55.97	309.32
e	3.	Total Income	3931.74	5650.22	2966.78	15730.40	3931.80	5645.28	2966.80	15713.08
1	4.	Profit Before Tax (PBT)	279.43	413.28	181.69	1155.67	300.36	382.04	179.53	1137.55
s	5.	Profit After Tax (PAT)	211.36	343.87	143.15	940.54	232.26	312.63	140.99	922.41
е	6.	Total Comprehensive Income/(loss) for the period/year	211.57	344.64	142.92	941.16	232.47	313.40	140.75	923.03
۱	7.	Equity Share Capital	2085.02	2085.02	2085.02	2085.02	2085.02	2085.02	2085.02	2085.02
e	8.	Reserves (excluding Revaluation Reserves)				2880.56				3481.87
(3)	9.	Earning Per Share (EPS)*								
d		Basic (Rs.)	1.01	1.65	0.69	4.51	1.11	1.50	0.68	4.42
е		Diluted (Rs.)	1.01	1.65	0.69	4.51	1.11	1.50	0.68	4.42

- EPS not annualised for the period ended on **30.06.2021**, **31.03.2021** and **30.06.2020**
- approved by the Board of Directors in their meeting held on 12.08.2021.
- 2) As required under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India(Listing obligation and Disclosure requirements) Regulations 2015, the Statutory Auditors of the company have conducted the limited review of the above financial results for the quarter ended 30th June 2021
- 3) The statements include results for the quarter ended 31st March 2021 being the balancing figures between audited figures in respect of full financial year and year to date unaudited figures upto the third quarter of relevant financial year.
- The Standalone/Consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind- AS) as notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) amendment Rules, 2016 and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- The Company /Group operates in a single reportable operating Segment 'Development of Rail Infrastructure' hence there are no separate operating segments as per Ind AS 108-Operating Segments.
- 1) The above Standalone/ Consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and 6) Section 115BAA has been inserted in the Income Tax Act, 1961 vide Taxation laws (Amendment) Ordinance, 2019 issued on 20th September 2019 which enables domestic companies to exercise a non-reversible option to pay corporate tax at reduced rates effective 1st April 2019 subject to certain conditions. The company has not exercised this option yet.
  - The company's operations were impacted by 2nd wave of Covid-19 pandemic; despite this impact company has registered an increase of approximately 33% in operating turnover over the corresponding quarter ended 30th June 2020. The Company is positive on the long term business outlook as well as its financial position. However, Company will continue to monitor developments to identify significant uncertainties relating to business operations in future periods.
  - Wherever necessary figures for the previous periods/ year have been regrouped, reclassified/recasted to conform to the classification of the current period/year.
  - The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone/Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The complete format of the Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website www.rvnl.org

For and on behalf of Rail Vikas Nigam Limited

Pradeep Gaur **Chairman & Managing Director** DIN:07243986

Dated: 12.08.2021

Place · New Delhi

### Shree Krishna Paper Mills & Industries Limited

CIN: L21012DL1972PLC279773 Regd. Office: 4830/24, Prahlad Street, Ansari Road, Darya Ganj, New Delhi - 110 002

Website: www.skpmil.com E-mail: info@skpmil.com Tel: 91-11-46263200 Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended June 30, 2021

(₹ in Lakhs)

		Quarter ended	Year ended	Quarter ended
SI. No.	No. Particulars		31.03.2021	30.06.2020
SI. 140.	railiculais	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)
1	Total Income from Operations	1,974.05	6,983.88	819.45
2	Net Profit/(Loss) for the period	11.95	(413.50)	(214.92)
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)			
3	Net Profit/(Loss) for the period before tax	11.95	(413.50)	(214.92)
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
4	Net Profit/(Loss) for the period after tax	7.22	(327.44)	(162.96)
	(after Exceptional and/or Extraordinary items)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the	7.22	(295.29)	(161.70)
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]			
6	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	1,352.17	1,352.17	1,352.17
7	Other equity (Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the	-	757.86	-
	Audited Balance Sheet of the previous year)			
8	Earnings per equity share (face value of ₹ 10/- each) (not annualised)			
	(a) Basic (in ₹)	0.05	(2.42)	(1.21)
	(b) Diluted (in ₹)	0.05	(2.42)	(1.21)
Notes				

- These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.skpmil.com.

Shree Krishna Paper Mills & Industries Limited

Narendra Kumar Pasar Managing Directo DIN - 00101426

#### BHARAT FORGE



EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

			Standalone			Consolidated	
Sr.		Quarter ended Year ended		Year ended	Quarter	Year ended	
No.	Particulars	June 30, 2021	June 30, 2020	March 31, 2021	June 30, 2021	June 30, 2020	March 31, 2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	14,051.37	4,689.31	37,919.69	21,483.93	11,992.45	65,051.59
2	Net Profit/(loss) for the period (before tax, exceptional items)	2,821.99	(716.05)	4,240.90	2,650.45	(1,462.75)	2,807.74
3	Exceptional items (expenses)	(616.47)	-	(91.83)	(616.47)	-	(3,062.28)
4	Net profit /(loss) for the period before tax	2,205.52	(716.05)	4,149.07	2,033.98	(1,462.75)	(254.54)
	(after exceptional items)						
5	Net profit/(loss) for the period after tax	1,666.89	(563.09)	3,120.94	1,527.48	(1,273.22)	(1,269.66)
	(after exceptional items)						
6	Total comprehensive income/(loss) for the period	1,545.70	(73.96)	5,935.64	1,232.97	(591.87)	1,953.24
	[comprising profit/(loss) for the period (after tax) and						
	other comprehensive income/(loss) (after tax)]						
7	Equity share capital (Face Value ₹ 2/- each)	931.27	931.27	931.27	931.27	931.27	931.27
8	Other equity			58,555.00			53,219.92
9	Earnings per share						
	- Basic and diluted (in ₹) (not annualised for quarters)	3.58	(1.21)	6.70	3.30	(2.70)	(2.71)

Above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.bharatforge.com)

Place : Pune Dated : August 12, 2021



For BHARAT FORGE LIMITED

(B. N. KALYANI) CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR DIN:00089380

CIN: L25209PN1961PLC012046

Regd. Office: Mundhwa, Pune Cantonment, Pune 411 036, Maharashtra, India. Ph. No.: 91-20-6704 2777 / 2476 Fax No.: 91-20-2682 2163 | Email: secretarial@bharatforge.com | Website: www.bharatforge.com



Place: New Delhi

Date : August 12, 2021

#### HPL ELECTRIC & POWER LIMITED **CIN**: L74899DL1992PLC048945

Regd. Office: 1/20, Asaf Ali Road, New Delhi 110 002 Ph.: +91-11-23234411, Fax: +91-11-23232639 E-mail: hpl@hplindia.com, Website: www.hplindia.com

**EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** 

	FOR THE QUARTER	ENDED JUI	NE 30,2021		(Rs. in Lakhs
Sr.			Quarter ended	I	Year ended
No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
10.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	12,898.30	30,783.99	9,617.70	87,509.35
2	Net Profit/ (Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,743.81)	1,701.32	(1,882.85)	1,372.30
3	Net Profit/ (Loss) for the Period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,743.81)	1,701.32	(1,882.85)	1,372.30
4	Net Profit/ (Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,992.43)	1,410.92	(1,951.85)	1,002.43
5	Total Comprehensive Income for the period {comprising profit for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)}	(1,978.64)	1,471.74	(1,952.32)	1,061.90
6	Equity share capital	6,430.05	6,430.05	6,430.05	6,430.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	69,398.29
8	Earnings Per Share (face value of Rs. 10 each)				
	1. Basic (Rs.)	(3.10)	2.19	(3.03)	1.55
	2. Diluted (Rs.)	(3.10)	2.19	(3.03)	1.55
KE	STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE	QUARTER EN	DED JUNE 30	, 2021	(Rs. in Lakhs
H		[	Quarter ender	I	Year ended

#### 3 Profit after tax Notes:

2 Profit before tax

1 Total Income from Operations

1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Director's at their respective meetings held on August 12, 2021. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.

Unaudited

12,850.27

(1,754.41)

(1,999.43)

Particulars

- 2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website www.hplindia.com
- The Indian Parliament has approved the code on Social Security, 2020 which would impact the contributions by the Company towards Provident Fund and Gratuity. The effective date from which the changes are applicable is yet to be notified and the final rules are yet to be framed. The Company will carry out an evaluation of the impact and record the same in the financial statements in the period in which the Code becomes effective and the related rules are published.
- The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of the full financial year upto March 31 2021 and the unaudited published year-to-date figures up to December 31,2020, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.

For and on behalf of the Board of HPL Electric & Power Limited Rishi Seth Managing Director DIN:00203469

30.06.2021 31.03.2021 30.06.2020 31.03.2021

Unaudited

9,292.54

(1,801.11)

(1.861.03)

85,019.66

1,077.01

795.47

Audited

30,528.87

1,494.55

1,224.63



### **Cummins India Limited**

MAKING IN INDIA FOR THE WORLD

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India Telephone: (020) 67067000 Fax: (020) 67067015. E-mail: cil.investors@cummins.com, Website: www.cumminsindia.com (CIN: L29112PN1962PLC012276)

### Unaudited standalone and consolidated financial results for the guarter ended June 30, 2021

Standalone **Particulars** No Quarter ended Year ended Quarter ended Year ended March 31, June 30. March 31, June 30, March 31 June 30, June 30. March 31, 2021 2021 (Audited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Note 3) (Note 3) 124,651 49,820 432,924 119,491 125,625 436,008 Revenue from operations 118,449 Profit before exceptional items and tax 17,102 24,522 7,045 80,796 16,969 19,344 6,342 71,188 Profit before tax 30.338 24,522 7,045 80.796 31.375 22.823 7.106 82,500 3 23.662 5,256 61.787 24.694 5.302 63.503 Profit after tax 18.569 16.856 Total comprehensive income for the period 23,492 24,512 4,799 63.524 18.876 61.772 17,292 4.779 [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] Equity share capital (Face value ₹ 2 each) 5.544 5.544 5.544 5.544 5.544 5.544 5.544 5.544 Other equity (as per Audited Balance Sheet) 459.593 435.133 Basic and diluted EPS (Not annualized) (₹) 8.54 1.91 6.70 1.90 22.29 6.08 22.91 8.91

#### Notes:

Place: Pune

- The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company
  - This statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 11, 2021.
- The amounts pertaining to the quarter ended March 31, 2021 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2021 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2020.

For Cummins India Limited **Ashwath Ram** Managing Director

DIN: 00149501

Date: August 11, 2021

Place: Noida Date: 12.08.2021 Making people's lives better by powering a more prosperous world

जाहीर नोटीस

शहर पणे, मौजे कोथरूड येथील स.नं. ४९/१/३अ व ४९/१/३ब चे मंजर ले-आऊटमधील प्लॉट नं.१० यांसी स.नं.४९/३अ/३ब/७, सि.स.नं.१६५१ (पैकी) यांसी एकुण क्षेत्र ५७८५ चौ.फुट म्हणजेच ५३८ चौ.मी. ही मिळकत त्यावरील लौकिक अपार्टमेंट नामक या इमारतीसह, यांसी **चतुःसीमा-** पूर्वेसः ३० फुटी रस्ता, दक्षिणेसः प्लॉट नं.११, पश्चिमेसः स.नं.४९/१/३अ, उत्तरेसः प्लॉट नं.९, येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकतीचे विद्यमान मालक- (१) श्री. अतुल सुभाष सोनसळे, (२) श्री. विनायक प्रभाकर निगुडकर, (३) श्री. राजेंद्र मधुकर हडपसरकर व सौ. निलांबरी राजेंद्र हडपसरकर, (४) सौ. प्रिया आनंद डांगे व श्री. आनंद अरुण डांगे, (५) श्री. हरीहर शंकरराव शामराव, (६) श्री. प्रसाद सतीश शेणोलीकर, (७) श्रीमती जया नारायण वाळवेकर, (८) सी. सुधन्वा सुधाकर घारपुरे, (९) श्री. रवींद्र प्रभाकर नगरकर, (१०) सौ. तारा पखले उर्फ तारा जगदीश ठक्कर, यांनी सदर मिळकतीतील आपआपले अविभक्त हिस्से आमचे अशिलांना पुनर्विकसनासाठी देण्याचे मान्य व कबूल करून रितसर समजुतीचा करार करून दिला आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असून ती केवळ उपरोक्त मालकांनाच पुर्नविकसनासाठी देण्याचा हक व अधिकार असल्याचा भरवसा त्यांनी आमचे अशीलांस दिला आहे. तरी सदरील मिळकतीमध्ये इतर कोणाचा कसल्याही प्रकारे मालकी हक, दावा अगर हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांचे आत आम्हांस लेखी कळवावे व कागदपत्रांनिशी खात्री पटवावी, अन्यथा सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी असन इतर कोणाचा काहीही हक, हितसंबंध नाही व असल्यास तो त्यांनी सोड़न दिला आहे असे समजले जाईल व नंतर कोणाची, कसलीही तक्रार चालणार नाही.

ता. १२.०८.२०२१

स्वाक्षरी/ श्री. प्रदीप मनोहर खिरे, ॲडव्होकेट 'साकेत' ४४/५४, नवसह्याद्री सोसायटी, पारिजात गस्त्री कर्वेनगर, पुणे ४११०५२. फोन नं.२५४२०५७९/२५४६२२२४

### जाहिर सूचना

आम जनतेला याद्वारे सुचना देण्यात येते की, येथील निम्न लिखीत अनुसूचित अधिक तपशीलवार वर्णन केलेल्य तव इथून पुढे एकत्रितरित्या उक्त मालमत्ता असे संबोधिलेल्या जमिनीच्या खंडांवरील, बसन्त मोतिबाग, वाडारोड राजगुरुनगर, पुणे ४१०५०५ येथे राहणार भारतीय रहिवासी सचिन प्रकाश भन्साली यांच्या नामाधिकाराचा तपार

विक्री, मालकीहक, हस्तांतरण, अभिहस्तांकन, अदलाबदल, दोषारोप, बोजा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट पट्टा, पोटपट्टा, लायसेन्स, गहाण, वारसा, भेट, धारणाधिकार, देखभाल, मृत्यूपत्रित देणगी, उत्तराधिकार कौटुंबिक व्यवस्था, सुविधाधिकार, अनुदान, न्यास, प्रसंविदा, ताबा, विकास अधिकार, करार, समझोता अभिहस्तांकन, न्यायालयाचा आदेश/ हुकुमनामा/ निकाल, जप्ती, मेमोरैंडम ऑफ अंडरस्टैडींग, नोटीस स्वरुपात, किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे कोणत्याही स्वरुपात मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर अथवा त्याबाबत कोणताही हिस्सा, हक, नामाधिकार, संपदा, हितसंबंध, दावा अथवा कोणत्याही प्रकारची मागणी असलेल्या किंवा असल्याचा दावा सांगणाऱ्या वित्तीय संस्था. सोसायटी, फर्म, वैधानिक प्राधिकरणे (कॉर्पोरेट वा अन्यथा) संस्था यांसह सर्व व्यक्तींनी मालमत्तेबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत त्यांच हक ज्यावर आधारलेले आहेत आणि ज्यावरून टामपणे सांगितले जात आहेत अशा नोटराईण्ड कागदोपप्री पुराव्यासह ते लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांकडे येथील उल्लेखित पत्त्यावर आणि इमेल आयडींवर आजच्य प्रसिद्धीच्या तारखेपासून १०(दहा) दिवसांत कळविणे याद्वारे आवश्यक आहे. जसे न झाल्यास, असा दावा मागणी, हक, नामाधिकार, हितसंबंध, वाद, मागणी किंवा आक्षेप, असल्यास, सोड्न देण्यात आल्याचे आणि अथवा मागे घेण्यात आल्याचे मानले जाईल.

गाव वराळे, तालुका खेड आणि जिल्हा पुणे येथे स्थित, पडलेल्या व असलेल्या एकृण ६ हेक्टर ४३.९३ आर्स

गट क्र./ हिस्सा क्र.	क्षेत्रफळ (हेक्टर-आर्स)
38	३-९०.०० पैकी ३-८४.५८
32	२-६३.०० पैकी २-५९.३५

मेसर्स देसाई ॲन्ड दिवाणजी स्वाक्षरी/-रुड़बेह जे. एस. मिस्त्री

ॲडव्होकेटस सॉलिसिटर्स ॲन्ड नोटरीज

लेन्टिन चेम्बर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४००००१ इंमेल: rmistry@desaidwanji.com, anuja.thakar@desaidiwanji.com



### प्रादेशिक कार्यालय,पुणे – पतवसुली तसेच कायदेशीर सेवा विभाग

शाखा : पुणे - पुर्व, ६/७, शिवाजीनगर, जीवन प्रकाश बिल्डिंग, १ ला मजला, एल आय सी - डी.ओ. युनिव्हर्सिटी रोड, पुणे - ४११ ००५

## स्थावर मिळकतींकरीता नियम ८ (१) अन्वये ताबा नोटीस

ज्याअर्थी, खालील सही करणार हे युनियन बँक ऑफ इंडिया, साई गणेश कॉम्प्लेक्स, कर्वेनगर,पुणे – ४९१०५२, चे अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एप्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ यांना प्राप्त झालेल्या कलम क. १३ (१२) अन्वये सिक्युरिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ व नियम ३ नुसार १४,०५.२०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या नोटीसीनुसार खाली उल्लेखलेल्या कर्जदार/जामिनदार - 9. श्री. सुशिल रमेश दोशी आणि २. सौ. निता रमेश दोशी यांनी थकबाकी रक्कम रु. ३१,५०,७०३.५२ (रुपये, एकतीस लाख पन्नास हजार सातेश तीन व पैसे बावन मात्र) तसेच त्यावरील व्याज नोटीस मिळाल्यानंतर ६० दिवसांचे आत भरण्याची मागणी नोटीसाने केली होती.

परंतु कर्जदार यांनी आज अखेर नोटीशीमध्ये नमूद केलेल्या रकमेचा भरणा केलेला नसल्याने उपरोक्त कर्जदार व इतर तमाम लोकांस कळविण्यात येते की कायदा कलम १३ च्या उप-कलम (४) च्या नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार खाली सही करणाऱ्या अधिकृत अधिकाऱ्याने खाली उल्लेखलेल्या मिळकतींचा दि. ०६ ऑगस्ट २०२९ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

उपरोक्त कर्जदार आणि तमाम लोकांस कळविण्यात येते की, सदर मिळकर्ती विषयी कोणीही कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, जर कोणी असा व्यवहार केल्यास तो बैंकेवर बंधनकारक राहणार नाही व सदर मिळकर्तीवरील युनियन बैंक ऑफ इंडिया, साई गर्नेश कॉम्प्लेक्स, कवेंनगर, पुणे - ४९१०५२, यांचा वरील धकबाकी रु. ३१,५०,७०३.५२ (रुपये, एकतीस लाख पन्नास हजार सातेश तीन व पैसे बावन्न मात्र) तसेच त्यावरील व्याज यांचा बोजा अबाधित राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

### स्थावर मिळकतीचे वर्णन : खालील मालमत्तेचा सर्वसमावेशक भाग

सदनिका क्र.-१९०३, अ विंग, १९ वा मजला, महावीर डिलाईट, कोंद्रवा बुटुक, ता. हवेली, पुणे - ४११०४८.

सदर फ्लॅट्च्या चतुःसीमा खालीलप्रमाणे : -

: पलॅट नं. - ११०३

दक्षिणेस : डक्ट जिना : प्रवेशद्वार व फ्लॅट नं. - ११०२

पश्चिमेस : मोकळी जागा

दिनांक : ०६/०८/२०२१ दिप : स्वेर भाषांतर तकावत असल्यास इंग्रजी जाहिरात पहा अधिकृत अधिकारी

#### जाहीर नोटिस

**व सौ. सविता विजय वाल्पीक** रा. मांजरी बु., ता. हवेली जि. पुगे ४१२३०७ वांची खरेदी मालकी हब्बाची असुन सदर प्लॉट मिळकत ा त्यावरील आर.सी.सी बांधकाम आमचे अज़िल **श्री. शैलेश सुदाम शिंदे व सौ. सुनंदा सुदाम शिंदे** यांना खरेदी करण्याची आहे. सदर मेळकत निर्वेध, निजोखनी व बोजाविरहीत असल्याची खात्री आनचे अक्रिलॉना दिलेली आहे. तरी सदर मिळकतीवर अन्य कोणार ह्सलाही गहाण, दान, बिंक्स, लिज, खरेदी, दावा, सामाईक मालकी तत्सम हक्क अगर हितसंबंध असल्यास अक्षा व्यक्तींनी सदरवी नोटीस प्रसिद्ध झाले पासुन ८ (आठ) दिवसांत संबंधित मुळ कागदगत्रासह आमचेकडे लेखी हरकत कळवून पोहच घ्यावी. अन्यथ सदरचे मुदर्गीत कोगाचीही, कसलीही हरकत न आल्यास सदरची मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे आणि ज्या कोगाच काही हक, अधिकार असल्यास त्यांनी तो जागिवपूर्वक सोडून दिला आहे, असे गृहित धरून आमचे अशिल सदर मिळकतीचा न्हरेदीखताचा व्यवहार पुर्ण करतील. त्यानंतर कोमाचीही कोमत्याही प्रकारची हरकत चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. **मिळकतीचे परिशिष्ट** : तुळडी पुणे, पोट तुकडी, ता. हवेली मे. सह-दृय्यम निबंधक साहेब, हवेली ,जिल्हा परीषद पुणे, तालु रंबायत समिती, हदेली ग्रामपंबायत हदीतील **गाव मौजे मांजरी बु**. ता. हवेली जि. पुणे येथील मिळकल **स. नं. १५६/७अ/१ बांसी** एकुण क्षेत्र ०० हे. ३९आर अधिक पो.ख. ०० हे. ३ आर असे एकुण क्षेत्र ०० हे. ३४ आर, पैकी तिहृत देणार यांच्या मालकीचे संपुर्ण क्षेत्र १००० चौ. फुट म्हणजेच ०० हे. ०९ आर व त्यावरील आर.सी.सी. बांधकाम ७५० चौ.फुट ही मिळकत यासी मिळकत नं. ३/००९६ हकासह दरोबस्त. येणेप्रमाणे आहीर नोटीस उध्दव वाख्रे, ॲडव्होकेट पुणे:- दि: १३/०८/२०२१ एस आर २, मेगा सेंटर, हडपसर, पूर्ण - १३. मो. नं. - ८६०५७४४३४९

### केपीआय्टी टेक्नॉलॉजीज् लिमिटेड

# KPI1

सीआयएनः एल७४९९९पीएन२०१८पीएलसी१७४१९२

नोंदणीकृत व कॉपॉरेट कार्यालय: प्लॉट नं. १७, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, एमआयडीसी-सेझ, फेज - ३,माण, तालुका- मुळशी, हिंजवडी, पुणे - ४११०५७. दुरध्वनी क्र.: +९१ २० ६७७० ६०००

ई-मेल: grievances@kpit.com संकेतस्थळ: www.kpit.com

केपीआयटी टेक्नॉलॉजीज् लिमिटेड यांच्या बुधवार दि. २५ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') अन्य दुकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारा होणाऱ्या सभासदांच्या ४ थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेस पूरकपत्र

केपीआयटी टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (दि ''कंपनी'') यांनी कंपनीच्या सभासदांची ४ थी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २५ ऑगस्ट २०२१, रोजी सकाळी १०.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हीडीओ कॉन्फरन्सिंग/(''व्हीसी'') /अन्य दुकश्राव्य (''ओएव्हीएम'') माध्यमांद्वारा आयोजित करण्याच्या संदर्भात दि. २३ जुलै, २०२१ रोजी सूचना (नोटीस ऑफ दि एजीएम) जारी केली आहे. एजीएमची सूचना कंपनीज ॲक्ट २०१३ आणि त्यासह वाचल्या जाणाऱ्या नियमांअंतर्गत असलेल्या अन्य नियमांची योग्य ती पूर्तता करुन दि. ३१ जुलै, २०२१ रोजी सभासदांना पाठविण्यात आली आहे.

एजीएमच्या सूचनेतील विशेष कामकाजातील मुद्दा क्रमांक ५ आणि त्यामधील स्पष्टीकरण करणारे निवेदन हे कंपनीज ॲक्ट, २०१३ मधील सेक्शन १९७ आणि सेबीच्या रेग्युलेशन १७(६) (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स् २०१५ मधील तरतुर्दीनुसार देय असलेल्या सर्वसाधारण व्यवस्थापकीय मानधनात वाढ करण्याबाबत सभासदांची मान्यता घेण्याच्या संदर्भात आहे. आम्ही ही बाब पुन्हा स्पष्ट करु इच्छितो की हे कंपनीज ॲक्ट २०१३ मध्ये आणि सिक्युरीटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०९५ मधील तरतुर्दीच्या पूर्वतेनुसारच आहे.

तथापि, स्पष्टीकरणाच्या संदर्भातील निवेदनात अधिक स्पष्टता असावी याकरिता कंपनीने एजीएमच्या सूचनेमधील मुद्दा क्रमांक ५ मधील मूळच्या स्पष्टीकरणामध्ये पूरकपत्र जोडले आहे, त्यानुसार सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी स्पष्टीकरणाबाबत निवेदनातील या पूरकपत्राची नोंद घ्यावी.

एजीएमच्या सूचनेला असलेले हे पूरकपत्र ("अंडेंडम") हा एजीएमच्या सूचनेचा अविभाज्य भाग असेल जी एजीएमची सूचना कंपनीच्या सभासदांना अगोदरच पाठविण्यात आली आहे आणि या तारखेस आणि या तारखेपासून एजीएमची सदर सूचना या पूरकपत्रासह वाचण्यात येईल त्याचप्रमाणे हे पूरकपत्र बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) दि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com)आणि कंपनीचे संकेतस्थळ (www.kpit.com) येथेही उपलब्ध आहे.

एजीएमच्या सूचनेतील मुद्दा क्रमांक ५ मध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे राखलेल्या आणि या पूरकपत्रानुसार दुरुस्त किंवा पूरक केल्यानुसार असलेल्या मुद्दयांव्यतिरिक्त अन्य मुद्दे कायम राहतील.

### एजीएमच्या सूचनेतील मुद्दा क्रमांक ५ मधील स्पष्टीकरणात्मक निवेदनास पूरकपत्र

विशेष कार्यक्रमाअंतर्गत एजीएमच्या सूचनेत पान नं. ६ आणि ७ वरील मुद्दा क्रमांक ५ मध्ये देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात्मक निवेदना व्यतिरिक्त आम्ही सर्वसाधारण व्यवस्थापकीय मानधनात वाढ करण्याबाबतचा आधार प्रकट करीत आहोत की ज्यासाठी कंपनीच्या सभासदांची मान्यता मागितली जात आहे.

9) व्यवस्थापकीय संचालक, पूर्णवेळ संचालक आणि व्यवस्थापक यांच्यासह आपल्या संचालकांना कोणत्याही आर्थिक वर्षात, कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १९८ अनुसार करण्यात येणाऱ्या हिशोबानुसार आर्थिक वर्षाबाबत कंपनीच्या निव्वळ नफ्याच्या ११% ते १७% एवढी सर्वसाधारण वाढ करणे

२) कोणत्याही आर्थिक वर्षात कंपनीचे कोणतेही संचालक किंवा अधिक व्यवस्थापकीय संचालक किंवा पूर्णवेळ संचालक यांना कंपनीज ॲक्ट, २०१३ मधील सेक्शन १९७ मधील सब सेक्शन(१) विहित केल्यानुसार खंड (i) अनुसार कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १९८ अनुसार विहीत करण्यात आलेल्या पध्दतीनुसार हिशोब केल्याप्रमाणे आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स्, २०१५ च्या रेग्युलेशन १७(६)(ई) मर्यादेबाहेर जाऊन कंपनीच्या निव्वळ नफ्याच्या ५% किंवा १०%(लागू असल्याप्रमाणे) ही मर्यादा ८% किंवा १५% एवढी वाढविणे.

 कंपनीच्या अ-कार्यकारी संचालकांना कोणत्याही आर्थिक वर्षात देय असलेल्या कंपनीज ॲक्ट, २०१३ मधील सेक्शन १९८ मध्ये विहित केल्यानुसार हिशोब करुन कंपनीज ॲक्ट, २०१३ च्या सेक्शन १९७ मधील सब सेक्शन(१) मधील बाब (।।) (ए) मध्ये निश्चित केल्यानुसार असलेली मर्यादा १% वरुन २% एवढी करणे

वर नमूद केल्यानुसार मर्यादांच्या संदर्भातील विशेष ठरावांनुसार सभासदांची मान्यता अर्थिक वर्ष २०२१-२२ पासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी घेण्याचा प्रस्ताव आहे.

जसे की आमचे ध्येय मुख्यतः मोबिलिटी उद्योगाकडे आहे आणि आम्ही यापुढे मोठ्या अंतर्गत संधी आणि बाह्य क्षेत्रात असामान्य अशा संधींच्या उंबरठ्यावर आहोत. येत्या वर्षांमध्ये अनुकूल असे स्वरुपाचे व्यावसायिक वातावरण आम्हास दिसत आहे. संबंधित व्यवसायात तांत्रिक क्षेत्रातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नामवंत्तांना स्वतंत्र संचालक म्हणून नेमणे आणि आमची क्षमता आणि दर्जा वाढविण्याची योजना आहे. वर नमूद केल्यानुसार व्यवस्थापकीय मानधनातील नियोजित वाढ यासाठी सुविधाजनक ठरेल.

श्री. एस. बी. (रवि) पंडित, श्री. किशोर पाटील, श्री. सचिन टिकेकर, श्री. अनंत तळौलीकर, श्री. बी व्ही आर सुब्बू, प्रो. अलबर्टो ल्युगी संगिओवन्नी विन्सेनटेल्ली, डॉ. निखिल जकातदार आणि त्यांचे नातलग या व्यतिरिक्त कोणी प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती किंवा त्यांच्या नातलगांपैकी कोणी, कोणत्याही मार्गाने, आर्थिक किंवा अन्य बाबतीत या ठरावाशी संबंधित किंवा इच्छक नाहीत.

श्रीमती शुभलक्ष्मी पानसे यांनी स्वतंत्र संचालक या पदावरुन १७ जून, २०२१ पासून राजीनामा दिलेला आहे. संचालकांपैकी कोणीही एकमेकांशी किंवा प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती किंवा त्यांचे नातलग यांच्याशी नाते असणारे नाहीत.

वर नमूद केल्यानुसार, सूचनेतील मुद्दा क्रमांक ५ मध्ये नमूद केल्यानुसार विशेष ठरावाची संचालक मंडळाकडून भागधारकांच्या मान्यतेसाठी शिफारस करीत आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार केपीआय्टी टेक्नॉलॉजीज् लिमिटेड साठी

ठिकाण : पुणे

दिनांक: ऑगस्ट ११, २०२१

निदा देशपांडे कंपनी सचिव

ताबा दिनांक: 12.08.2021

एडेलवाईज हाउसिंग फायनान्स लिमिटेड **र्नोदणीकृत कार्यालयः** एडेलवाईज हाउस, सी.एस.टी.मार्गाच्या पलीकडे, कलिना, मुंबई-400098 ldess create, values protect क्षेत्रीय कार्यालयाचा पत्ताः ऑफिस क्र. 208-210, दुसरा मजला, काकडे बीझ आयकॉन गेशखिड ग्रेड, सीटीएस 2687-बी, भांबुर्डे, शिवाजी नगर, पुणे-411005

सर्फेसी अधिनियम, 2002 च्या अनुच्छेद 8(1) अंतर्गत ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे एडेलवाईज हार्जसँग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायडोशन औँड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स ॲंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002(2002 चा 3) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्य आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमुद करण्यात आलेल्या कर्जदारांना मागणी सूचना जारी केल्याज्यांत त्यांना सदर सूचनांमध नमुद स्क्रमांची भरणा करण्याच्या दिनांकापर्यतच्या सर्व खर्च, शुल्क व अधिभारांसह सदर सुचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासन ६८ दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.कर्जदार/सह-कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमध ठरल्याने कर्जदार/सह-कर्जदार्गनाआणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचित करण्यात वेते की सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स 2002 च्या नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत त्यांना बहाल करण्यात आलेल् अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली नमुद मालमत्तेचासांकेतिक तावा घेतलेला आहे.कर्जदार आणि सर्वेसामा जनतेस याहारे सावधरिगीची सुचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये व असा व्यवहा केल्यास तो **एडेलवाईज हार्डोंसंग फायनान्स लिमिटेड**च्या येथे नमृद रक्कम तसेच संबंधित दिनांकापासून पुढील व्याज, शुलक

कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदार, अनामत मत्ता, धकबाकी आणि अनुच्छेद 13(2) अंतर्गत पाठविण्यात आलेलें मागणी सचना, त्याअंतर्गत दावा करण्यात आलेली रक्कम आणि ताब्याचा दिनांक इ. खाली नमूद करण्यात आलेले आहे: . कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदाराचे नाव व पत्ता, कर्ज खाते क्र. आणि कर्जाची रक्षमः

. फिरोज सरदार खान (कर्जंदार) 2. रुकसाना फिरोज खान (सह-कर्जंदार), स.क्र. 57/5, गश्री क्र. ए-23, शिवनेरी नगर गणराज टॉवरजवळ, कोंडवा, येवलेवाडी एनआगबीएम, पुणे-411018. कर्ज़ खाते क्र. LPUNSTH0000062353

कर्ज करार दिनांक : 29 नोव्हें, 2018. भागणी सूचनेचा दिनांक: 19.05.2021 कर्जाची रक्रमः रु. 19,40,000/- (रुपये एकोणवीस लक्ष चाळीस डजार फक्त) **थकबाकी रक्कमः** रु. 21,63,923.22/- (रुपये एकवीस लक्ष त्रेसष्ट हजार नऊरो तेवीस आणि वावीस पैसे फक्त)

**अनामत मत्तेचे तपशील:** सदनिका क्र. 303, तिसरा मजला, सी विंग, क्षेत्रफळ सुमारे 484.00 ची.फू. म्हणजे 44.96 ची.मी. सोबत सुमारे 98.00 चौ.फू. म्हणजे 8.92 चौ.मी. चे टेरेस, 'शाह इस्टेट', सर्व्हे क्र. 51, हिस्सा क्र. 2-ए, 2ए/32, 2ए/32/9व 2बी, कींडवा खुर्द, तहसील हवेली, पुणे. चतुःसीमाः पुर्वेस- सदिनका, पश्चिमेस- लिपट, उत्तरेस- बिल्डीग, दक्षिणेस- सदिनका. (स्था/-)- प्राधिकृत अधिकारी, एडेलवाईज हार्जसँग फायनान्स लिमिटेड करिता स्थानः पुणे, दिनांकः 13.08.2021

### BHAGYASHREE LEASING AND FINANCE LIMITED

Regd. Office: 1st Floor, Kumar Capital, 2413, East Street, Camp. Pune 411 001 CIN: L65910PN1994PLC138655 Extract of Unaudited Standalone Results for the Quarter ended 30 June 2021

Sr.	Particulars	(	Year Ended		
No.		30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1.	Total income From Operations (net)	4.02	3.90	5.94	15.10
2.	Net Profit/(Loss) for the period (Before tax, exceptional and extraordinary items)	-0.13	1.89	0.66	6.29
3.	Net Profit/(Loss) for the period (Before tax and after exceptional and extraordinary items)	-0.13	1.89	0.66	6.29
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and extraordinary items)	0.92	0.89	-0.89	2.36
5.	Total Comprehensive income for the period (Comprising profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	0.92	0.89	-0.89	2.36
6.	Equity Share Capital	350.01	350.01	350.01	350.01
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	790767000	200 - 2000 (200 (200)	1800000000	-191.73
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) Basic: Diluted:	0.03	0.03	-0.03	0.07

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com). The Statuory

Auditors of the Company have carried out the limited review of the above results. 2. The figures for the guarter ended 31 st March 2021 are the balancing figures between the audited figures of the full financial year and unaudited published figures upto the third quarter of the previous financial years. Also the

figures upto the third quarter had been reviewed and not subjected to audit. The Company is primarily engaged in a single segment viz. financial services and related activities and therefore the segment reporting is not applicable.

Figures have been regrouped and rearranged wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors Of Bhagyashree Leasing and Finance Limited

Ameya Jain Place : Pune Director & CFO

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

कर्जदारांची नावे

Date: 12.08.2021

अक्कलकोट शाखा : ता. अक्कलकोट, जि. सोलापूर-४१३२१६ ईमेल : vjakka@bankofbaroda.com.

मागणी नोटीसीची

DIN: 01947076

## प्रतिकात्मक ताबा नोटीस

ज्याअर्थी खाली सही करणार बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ९ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदा यांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही

करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार व जामिनदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मालमत्तांचा दि. 0९/0८/२०२१ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे विशेषतः कर्जदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू

नये. असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ बडोदा यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम आणि त्यावरील व्याज यांच्या सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुदीकडे वेधून

घेतले जात आहे.

येणे रक्कम

क्र.	50 8604802.23		ताबा घेतल्याची तारीख					
٩	कर्जदार : श्री. विजय मधुकर धुमाळ आणि सौ. रु. २३,७१,०३१.९३ (रुपये तेवीस लाख एकाहत्तर हजार १२/०४/२०२१ एकतीस आणि पैसे त्र्याण्णव फक्त) + त्यावरील व्याज ०९/०८/२०२१							
		ा (बिल्डींगचा) सर्वसामाईक भाग : प्लॉट नं. ४१, गट मिल्हा अक्कलकोट आणि जिल्हा सोलापूर येथे, क्षेत्रफ नागा, <b>पूर्वेस :</b> प्लॉट नं. ४२, <b>पश्चिमेस :</b> रस्ता						
3	कर्जदार : सौ. जुबेदाबी गुलाब नदाफ, श्री. यासर	रु. ६,२५,५१३ (रुपये सहा लाख पंचवीस हजार पाचशे	02/02/2099					
	फिरोज नदाफ आणि साँ. जैनाबी गुलाब नदाफ	तेरा फक्त) + त्यावरील व्याज	09/02/2029					
	स्टेशन रोड, नवीन तहसिल ऑफिसजवळ, अकल	, सर्वसामाईक भाग : प्लॉट नं. ५०, गट नं. ७११ पैकी, कोट, सोलापूर जिल्हा येथे स्थित, सौ. जुबेदाबी गुलाब ट नं. ७११ पैकी, <b>दक्षिणेस :</b> प्लॉट नं. ४९, <b>उत्तरेस :</b> प्ल	नदाफ यांच्या नावावर					

दिनांक : 0९/0८/२०२१ मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, ठिकाण : अक्रलकोट बँक ऑफ बडोदा



### पुणे पीपल्स् को-ऑपरेटीव्ह बँक लि., पुणे (मल्टीस्टेट बँक)

मुख्य कार्यालयः ६०६, सदाशिव पेठ, लक्ष्मीरोड, पुणे ४११०३० फोनः ०२०-२४४५२३५३/२४४५२८४३/२४४५०६८५

# जाहीर लिलावाने विक्रीची नोटीस

"जशी आहे तशी" या तत्वावर मिळकतीची विक्री

मी खाली सही करणार सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(१२) अन्वये अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त झालेलो असून सदर कायद्याच्या कलम 93(४) आणि नियम, २००२ मधील नियम ८ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन खाली निर्देश केलेल्या कर्जदाराच्या तारण मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे. कर्जदाराने मागणी केल्यानुसार कर्ज फेड केली नसल्याने खालील तारण मालमत्ता विकून बँकेच्या येणे रकमेची वसुली करण्याचे ठरविले आहे.

कर्जदाराचे नाव व जामिनदार	येणे बाकी	मिळकतीचे ठिकाण व तपशील	राखीव मूल्य लिलाव तारीख व वेळ
9) श्री. रत्नकांत विष्णू चाकणकर (मृत) (कर्जदार) त्यांच्या कायदेशीर वारस बायकोद्वारे श्रीमती दीपाली रत्नकांत चाकणकर पत्ता 9) सर्व्हें नं. १४८, रायकर नगर, धायरी गाव, पुणे– ४११०४१. पत्ता २) फलॅट नं. बी–२०३, दुसरा मजला, बी टाईप, सी वींग, हॅपी कॉम्प्लेक्स, सर्व्हें नं. १९ व २०, किरकटवाडी, पुणे– ४११०४१. २) श्री. राजाराम लहु गाभाले (जामिनदार) सर्व्हें नं. १४८, रायकर नगर, धायरी गाव, पुणे– ४११०४१. ३) श्री. प्रशांत सुभाष शेंडगे (जामिनदार) ९५/६, पर्वती दर्शन, मित्र मंडळ कॉलनी मागे, पर्वती, पुणे– ४११००९.	दि. ३१.०५.२०२० रोजी रु. २,८६,४६७/- अधिक पुढील व्याज व शुल्क इ.	पुणे जिल्हा परिषदेच्या हद्दीतील व पंचायत समिती पुणे, सब रजिस्ट्रार च्या कार्यक्षेत्रात, मौजे किरिकटवाडी, पुणे फलॅट नं. २०३, क्षेत्रफळ साधारण ३४४ चौ.फू. म्हणजेच ३१.९७ चौ.मि, दुसरा मजला, बी टाईप, सी वींग, हॅपी कॉम्प्लेक्स, सर्वे नं. १९ व २०, पुणे. ज्या फलॅट चे चतुःसिमा पुढील प्रमाणेः पूर्वेसः बी टाईप, डी वींग, दक्षिणेसः बी टाईप, सी वींग, फलॅट नं. २०४, पश्चिमेसः बी टाईप, सी वींग, फलॅट नं. २०२, उत्तरेसः मोकळी जागा, सोयीचे असल्यास आणि सामान्य रस्ता आणि इतर सुविधा वापरण्याचा अधिकार असल्यास	रू. १०,००,०००/- दिनांक व वेळ ०४/०९/२०२१ दुपारी १२.०० वा.

### नियम व अटी:

स्थळ : पुणे

दिनांक : १२.०८.२०२१

- १) लिलावात भाग घेणाराने लिलावापूर्वी परत मिळणारे डिपॉझिट रु.१,००,०००/- (रु. एक लाख फक्त) तसेच परत न मिळणारी लिलाव प्रोसेसिंग चार्जेस रु. १००० / – बँकेच्या मुख्य कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
- २) लिलाव बँकेच्या मुख्य कार्यालय ६०६, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे शनिवार दि. ०४/०९/२०२१ रोजी होईल. मिळकतीची पाहणी पूर्वनियोजित वेळेनुसार बुधवार दि.०१/०९/२०२१ रोजी ११ ते सायं.४ या वेळात करता येईल.
- ३) लिलाव मंजूर करणे, स्थगित करणे अथवा कोणतेही कारण न देता रद्द करणे इ. चे सर्व अधिकार अधिकृत अधिकारी यांचेकडे
- ४)लिलाव मालमत्तेबाबत व लिलावाच्या अटी आणि शर्तींसाठी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपर्क करावा. (अजय रजपूत,
- ५) लिलावधारकांनी फोटो ओळख पुरावा, जसे, पासपोर्ट/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसेन्स/पॅन कार्ड साक्षांकित करुन लिलावाचे वेळी सादर करावेत.

टीप: बँकेच्या माहितीनुसार सदर मालमत्तेवर अन्य बोजा नाही. मिळकत कर, एमएसईबी इ.बाबतची खातरजमा खरेदी घेवू इच्छिणाराने करावयाची आहे

अजय रजपूत अधिकृत अधिकारी व सहाय्यक सरव्यवस्थापक पुणे पीपल्स को ऑप.बँक लि.,पुणे

For Cummins India Limited Ashwath Ram Managing Director DIN: 00149501

# **Cummins India Limited**

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India Telephone: (020) 67067000 Fax: (020) 67067015. E-mail: cil.investors@cummins.com, Website: www.cumminsindia.com (CIN: L29112PN1962PLC012276)

# Unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2021 (₹ Lacs) Consolidated

Sr.	D. C. L.	Standalone				Consolidated			
No.	Particulars	Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended
		June 30, 2021	March 31, 2021 (Audited) (Note 3)	2020	March 31, 2021 (Audited)	June 30, 2021 (Unaudited)	March 31, 2021 (Audited) (Note 3)	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2021 (Audited)
		(Unaudited)							
1	Revenue from operations	118,449	124,651	49,820	432,924	119,491	125,625	50,282	436,008
2	Profit before exceptional items and tax	17,102	24,522	7,045	80,796	16,969	19,344	6,342	71,188
3	Profit before tax	30,338	24,522	7,045	80,796	31,375	22,823	7,106	82,500
4	Profit after tax	23,662	18,569	5,256	61,787	24,694	16,856	5,302	63,503
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	23,492	18,876	4,779	61,772	24,512	17,292	4,799	63,524
6	Equity share capital (Face value ₹ 2 each)	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544	5,544
7	Other equity (as per Audited Balance Sheet)	Karace Hally		REPORT OF STREET	435,133	45.000 PM 2010		to section to the	459,593
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	8.54	6.70	1.90	22.29	8.91	6.08	1.91	22.91

### Notes:

- 1. The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company.
- 2. This statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 11, 2021.
- The amounts pertaining to the guarter ended March 31, 2021 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2021 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2020.

Place: Pune Date: August 11, 2021